

# **EPC-2- Life Skill Education**

## **जीवन कौशल्य शिक्षण**

**डॉ.लता मोरे (सुरवाडे)**  
**प्राचार्य**

**साने गुरुजी विद्याप्रबोधिनी  
सर्वसमावेशक शिक्षणशास्त्र महाविद्यालय,  
खिरोदा. ता. रावेर जि. जळगाव**

### **Unit 3. Interpersonal relationships**

- a) Relationship with your family and Peers.
- b) The Quest- Setting Goals for self
- c) Importance of Interpersonal relationship
- d) Role of family to strengthen Interpersonal relationship

# INTERPERSONAL RELATIONS

# आंतर वैयक्तिक संबंध



डॉ. लता मोरे - सुरवाडे

श्री. सुरुपसिंग हिन्दा नाईक शिक्षणशास्त्र महाविद्यालय,  
नवापूर, जिल्हा नंदुरबार.

# **Unit 3. Interpersonal relationships**

- a) Relationship with your family and Peers.**
- b) The Quest- Setting Goals for self**
- c) Importance of Interpersonal relationship**
- d) Role of family to strengthen Interpersonal relationship**
  - 1. तुमचे ज्ञुंब आणि समवय सज्यांच्या सोबत संबंध
  - 2. एजिड जिंगा इच्छा - स्वतासाठी ध्येयांश्चिती
  - 3. आंतरवैयक्तिज संबंधांचे महत्व
  - 4. आंतरवैयक्तिज संबंध दृढ जखामध्ये ज्ञुंबाची भूमिज

# What is Interpersonal Relationship (IR)?



# **Six success elements in Relationships**




- \* It takes a combination of ----
  - 01. Self-awareness,**
  - 02. Self confidence,**
  - 03. Positive personal impact,**
  - 04. Outstanding performance,**
  - 05. Communication skills and**
  - 06. Interpersonal competence**
- to succeed in your career and life.**

# आत्मपरिचय

## (Self - Awareness)

- आत्मपरिचय होणे म्हणजे स्वतःच्या भावना, अभिरुची, बलरस्थाने, कमतरता यांची जाणीव करून घेणे.
- 'Know Thyself'
- आत्मविश्वास असणे.
- स्वतःची योग्यता जाणणे.  
उदा. भगवद्गीता, बायबल  
यामध्ये केलेला उपदेश




**SWOT - Analysis**

# आर्मानियंत्रण

## (Self - Regulation)

- स्वतःच्या विघातक भावना, भावनिक उद्रेक यांवर नियंत्रण ठेवणे.
  - स्वतःच्या भावना हाताळता येणे.
  - स्ववर्तनाची जबाबदारी घेणे.
  - सदसद्विवेक बुद्धिशी प्रमाणिक असणे.
  - 'बोले तैसा चाले' याप्रमाणे वागणे.
  - बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेणे.
  - सतत उपक्रमशील राहणे, आत्मपरीक्षण करणे इ.
- उदा. 'अत्त दीप भव!'



# Team work is crucial!



# आठिप्रेरण

## (Motivation)

- ध्येयप्राप्तीसाठी स्वतःच्या भावनांना वळणे लावणे,  
सतत प्रयत्नशील राहणे
- मोठ्या व सामुहिक हितासाठी लहान व वैयक्तिक ध्येयाचा
- त्याग करणे.
- आशावादी असणे.
- ध्येयप्राप्तीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणे.
- अपयशाची कारणे शोधणे.
- स्वतःच स्वतःचे दीपस्तंभ होणे



# तद्नभूती / सहसंवेदना (Empathy)

- तद्नभूती म्हणजे सहानुभूती नव्हे, तर इतरांच्या भूमिकेत शिरणे, परकाया प्रवेश करणे (6 9).
- इतरांच्या गरजा, भावना, चिंता यांचा विचार करणे.
- इतरांच्या मर्यादा व क्षमतांची त्यांच्या भूमिकेतून जाणिव होणे.
- त्यांना योग्य मार्गदर्शन करणे.
- योग्यप्रकारे समजून देता येणे.
- इतरांच्या दृष्टिकोनातून परिस्थितीचा अंदाज घेता येणे, विचार करणे.
- व्यक्तिभिन्नतेची जाणिव ठेवणे, विविध लोकांबद्दल सहृदयता असणे
- इतरांशी मनमोकळेपणाने बोलणे, वागणे, आपुलकीने चौकशी करणे इ.

# सामाजिक कौशल्ये (Social Skills)


- आपले सामाजिक संबंध सलोख्याने राखणे,
- कुटुंबातील व्यक्ती, शेजारी, आपले सहकारी, वरीष्ठ यांच्याशी उत्तम समायोजन साधता येणे.
- प्रभावी संभाषण, मन वळविण्याची तंत्रे अवगत असणे.
- श्रवण श्रमता उत्तम असणे.
- इतरांच्या भाषणाला उत्तम दाद / प्रतिसाद देणे.
- तणावपूर्ण परिस्थिती आणि त्रासदायक व्यक्ती हाताळण्याचे कौशल्य
- वादविवाद क्षमता, सहकार्यवृत्ती, समन्वयक्षमता आणि नेतृत्वगुण असणे.
- व्यवस्थापन व प्रशासनात माहिर असतात.

# **YOUR ATTITUDE DETERMINES YOUR ALTITUDE**

**WHATEVER YOU CAN DO,  
OR DREAM YOU CAN DO**

*Begin It*





# INTERPERSONAL RELATIONS

Enjoy Life!

Thank  
you